

प्राध्यापक (कामगार अर्थशास्त्र), ना. मे. लोखंडे  
महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, मुंबई, गट - अ या  
पदावर तात्पुरती पदोन्नती देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
उद्योग, उर्जा व कामगार विभाग  
शासन निर्णय क्रमांक: - एमएलआय -०२२३/ प्र.क्र.३७/ कामगार -६  
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम काम मार्ग,  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.  
दिनांक - २० नोव्हेंबर, २०२३.

- वाचा - १) संचालक, ना. मे. लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, मुंबई यांचे पत्र  
क्र.- मश्रविसं/ २००, दिनांक १५/२/२०२३.  
२) सह सचिव, सामान्य प्रशासन विभाग यांचे गोपनीय पत्र क्र. - ईएसबी ११२३/ प्र.क्र.४५/ १३,  
दिनांक १५/६/२०२३.

### शासन निर्णय:-

ना. मे. लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील प्राध्यापक (कामगार अर्थशास्त्र), गट -अ या संवर्गातील रिक्त पद आस्थापना मंडळामार्फत तात्पुरत्या पदोन्नतीने भरण्याबाबत आस्थापना मंडळाकडून क्र.२ येथील गोपनीय पत्रान्वये शिफारस प्राप्त झाली आहे. त्यास अनुसरून खालील तक्त्यातील उपसंचालक, प्रादेशिक कामगार संस्था, नागपूर (सध्या ना. मे. लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, नागपूर) यांना प्राध्यापक (कामगार अर्थशास्त्र), ना. मे. लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, मुंबई, गट -अ (वेतनश्रेणी रुपये १,४४,२००-२,१८,२००/-) या एकाकी पदावर तात्पुरती पदोन्नती देण्यात येत आहे.

अ. क्र.	उमेदवाराचे नाव / प्रवर्ग/ ज्येष्ठता क्रमांक	ज्या पदावर कार्यरत आहेत त्या पदाचे पदनाम व ठिकाण	पदस्थापनेचे पद व ठिकाण
१	डॉ. पांडुरंग महादेव कडुकर (खुला), जे.क्र.१	उपसंचालक, प्रादेशिक कामगार संस्था, नागपूर (सध्या ना. मे. लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, नागपूर)	प्राध्यापक (कामगार अर्थशास्त्र), गट -अ, ना. मे. लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, मुंबई,

२. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दिनांक ७/५/२०२१ नुसार मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्र. २७९७/२०१५ या प्रकरणी दिनांक ०४/०८/२०१७ रोजी दिलेल्या निर्णयान्वये पदोन्नतीतील आरक्षण अवैध ठरविले असल्याने व मा. सर्वोच्च न्यायालयाने मा. उच्च न्यायालयाच्या या निर्णयास अद्याप स्थगिती दिलेली नसल्याने पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे दिनांक २५/५/२००४ च्या स्थितीनुसार सेवाजेष्ठतेने भरण्यात यावीत, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यास अनुसरून तसेच मा. सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुमती याचिका क्र. २८३०६/ २०१७ मधील निर्णयास अधीन राहून सदर पदोन्नती निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात देण्यात येत आहे. रिट पिटीशन स्टॅप नं. १०८७६/२०२१ व रिट पिटीशन स्टॅप नं. १०८७८/२०२१ मध्ये मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिनांक २५/५/२०२१ रोजी दिलेल्या निर्णयानुसार सदर पदोन्नती नमूद रिट याचिकेत होणाऱ्या निर्णयाच्या अधीन राहिल. सदर पदोन्नती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मान्यतेनंतर नियमित करण्यात येईल.

३. प्राध्यापक (कामगार अर्थशास्त्र) हे एकच पद मुंबई येथील संस्थेत असल्याने डॉ. कडुकर यांना ना. मे. लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, मुंबई येथे नियुक्ती देण्यात येत आहे. तसेच डॉ. कडुकर यांनी पुढील आदेशापर्यंत उपसंचालक, ना. मे. लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, नागपूर या पदाचा कार्यभार सांभाळावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२३११२०१३१०२९१९१० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(स्वप्निल कापडणीस)  
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति -

१. मा. मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. प्रधान सचिव (कामगार) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
३. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राद्वारे)
४. संचालक, ना. मे. लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, परेल, मुंबई - ४०० ०१२.
५. महालेखापाल, (लेखा परीक्षा/ लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र- १ व २, मुंबई, नागपूर.
६. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
७. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
८. जिल्हा कोषागार अधिकारी, नागपूर.
९. डॉ. पां. म. कडुकर, उप संचालक, ना. मे. लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, परेल, मुंबई - १२.
१०. सामान्य प्रशासन विभाग, कार्या. १३, मंत्रालय, मुंबई.
११. निवड नस्ती.